

आदिवासी उपयोजनेतर्गत राबविण्यांत येणा-या
योजनांचे अंमलबजावणीबाबत अभ्यासगटाची स्थापना
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक :- लोलेस-२०११/प्र.क्र.१२३/का.६,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक :- २० सप्टेंबर, २०११.

प्रस्तावना :- महाराष्ट्र विधानमंडळाच्या लोकलेखा समितीच्या दिनांक २.२.२०११ रोजी झालेल्या बैठकीमध्ये लोकलेखा समितीने मा.प्रधान सचिव (आ.वि.) यांची साक्ष घेतांना आदिवासी उपयोजनेसाठी राज्याच्या दरवर्षीच्या एकूण नियतव्ययामधून स्वतंत्ररित्या नियतव्यय देण्यांत येतो. तथापि, आदिवासी उपयोजनेसाठी देण्यांत आलेला निधी प्रत्यक्षात खर्च होतो किंवा कसे, आदिवासी उपयोजनेतर्गत राबविण्यांत येणा-या अडीअडचणी याबाबत अभ्यासगट तयार करून आदिवासी गावांना भेटी देण्यांत याव्यात व आदिवासी उपयोजनेतर्गत राबविण्यांत येणा-या योजना आदिवासी लोकांपर्यंत पोहचण्यांत येणा-या अडीअडचणी बाबत भेटी देण्यांत आलेल्या गावांतील आदिवासी लोकांकडून घ्यावी अशा सूचना केल्या आहेत. सदर सूचनांच्या अनुषंगाने आदिवासी उपयोजनेतर्गत राबविण्यांत येणा-या विविध अडीअडचणीबाबत अभ्यास करून सूचना करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

शासन निर्णय :- लोकलेखा समितीच्या दिनांक २.२.२०११ रोजी झालेल्या बैठकीमध्ये लोकलेखा समितीने केलेल्या सूचना लक्षात घेऊन आदिवासी उपयोजनेतर्गत राबविण्यांत येणा-या योजना राबवितांना येणा-या विविध अडीअडचणींचा अभ्यास करून आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून देण्यांत आलेला निधी प्रत्यक्षात खर्च होतो किंवा कसे, सदर योजनांचा आदिवासी लोकांना फायदा होतो किंवा कसे त्याचप्रमाणे योजना राबवितांना येणा-या अडीअडचणी याबाबत अभ्यास करण्यासाठी व त्यासंदर्भात शिफारसी करण्यासाठी खालीलप्रमाणे अभ्यासगट स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देत आहे.

अभ्यासगटामध्ये खालील सदस्य असतील :-

१) उप सचिव (अर्थसंकल्प), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.	-----	अध्यक्ष
२) उपायुक्त (नियोजन), आदिवासी विकास, नाशिक.	-----	सदस्य सचिव
३) उपायुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.	-----	सदस्य
४) एक वरिष्ठ अधिकारी, अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास, नाशिक/ठाणे/अमरावती /नागपूर (प्रत्येक विभागातून एक)	-----	सदस्य
५) वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक /ठाणे/अमरावती/नागपूर (प्रत्येक विभागातून एक)	-----	सदस्य
६) महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक.	-----	सदस्य
७) कक्ष अधिकारी (का.०६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.	-----	सदस्य

३. वर नमूद केलेल्या अभ्यासगटाकडून करावयाची कार्यवाही :-

- अ) मागील तीन वर्षात उपलब्ध करून दिलेली तरतूद व झालेला खर्चाच्या अनुषंगाने किती लाभार्थ्यांना फायदा झाला याचा अभ्यास करणे.
- ब) आदिवासी उपयोजनेखालील घरकुल योजना, स्वाभिमान योजना, कन्यादान योजना, शबरी महामंडळामार्फत उत्पन्न वाढीच्या योजना याशिवाय इतर निवडक योजना घेऊन या योजनांमधून आदिवासी लोकांना प्रत्यक्षात किती फायदा झाला आहे याबाबत अहवाल तयार करणे.
- क) आदिवासी उपयोजनेखालील योजना राबविण्यामध्ये काही अडचणी आहेत का याचा अभ्यास करणे व त्यामध्ये कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे याबाबत शिफारस करणे आवश्यक आहे याबाबत शिफारस करणे.
- ड) आदिवासी उपयोजनेखालील चार वसतिगृहांना भेटी देऊन त्यामध्ये कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे याचा अभ्यास करून अहवाल सादर करणे.

४. यासंदर्भात अभ्यासगटाचे सदस्य सचिव यांनी अभ्यासगटाची बैठक आयोजित करणे व अहवाल तयार करण्याबाबतची कार्यवाही करावी. अभ्यासगटाने आदिवासी उपयोजनेखाली राबविण्यांत येणा-या योजनांचा अभ्यास करून आपल्या शिफारसी शासनास सहा महिन्यांच्या आंत सादर कराव्यात.

५. यावरील येणारा खर्च मागणी क्र. टी-५, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण, ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण, राज्य योजनांतर्गत योजना, (०१) (०१) आदिवासी विकास आयुक्तालय, (२२२५ १३९३) १३-कार्यालयीन खर्च याखाली सन २०११-२०१२ या चालू आर्थिक वर्षाकरीता उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून भागविण्यांत यावा व त्याच लेखाशिर्षाखाली खर्च करण्यांत यावा.

६. सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा **संगणक सांकेतांक क्रमांक २०११०९२०१६०२३७००१** असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने व आदेशानुसार,

श.र.सावंत
२०१६/०१

(श.र.सावंत)
कक्ष अधिकारी

प्रत,

- १) मा.मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव,
- २) मा.राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव,
- ३) मा.प्रधान सचिव (आ.वि.) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक,
- ४) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
- ५) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
- ६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक.
- ७) व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या.नाशिक.
- ८) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर.
- ९) सर्व उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- ११) सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या.,
- १२) सर्व अवर सचिव/कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १३) निवडनस्ती (का.०६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.